

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित

महाराष्ट्र शासन उपक्रम (CIN : U40100MH2005SGC153648)

एस्ट्रेला बॅटरीज विस्तारीत इमारत, धारावी रोड, माटुंगा, मुंबई - ४०० ०१९.

दूरध्वनी ०२२-६९४२५००० website: www.mahagenco.in Email ID- apocclaims@mahagenco.in.

क्र. महानिर्मिती/Perquisites Tax/२४-२५/मास-देयके/No 02940 दिनांक: **E 2 APR 2025**

परिपत्रक

विषय : महानिर्मिती कंपनीत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना कंपनीची सदनिका/निवासस्थान पुरविण्यात आल्याने तसेच संगणक अग्रीम देण्यात आल्याने आर्थिक वर्षे २०२४-२५ करीता Perquisites Tax कपातीबाबत.

संदर्भ: परिपत्रक क्र. महानिर्मिती/ Perquisites Tax/२४-२५/मास-देयके/४२६० दि. २५.०४.२०२४

उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, सांघिक कार्यालय व सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत कार्यरत ज्या अधिकारी/कर्मचारी यांना कंपनीची सदनिका/निवासस्थान पुरविण्यात आले आहे व संगणक अग्रीम देण्यात आले आहे अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनावर आयकर अधिनियम १९६१ ला नियम क्र. १७ अन्वये Perquisites Tax ची परिगणना (Housing Per/ संगणक अग्रीम Perk) ही संदर्भित परिपत्रक क्र. महानिर्मिती/ Perquisites Tax/२४-२५/मास-देयके/४२६० दि. २५.०४.२०२४ अन्वये करण्यात यावी व सदर केलेली Perquisites Tax ची परिगणना सॅप प्रणालीद्वारे Generate झालेल्या Perquisites Tax Report सोबत तपासून योग्य ती कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी.

तसेच येणाऱ्या Perquisites Tax ची रक्कम ही आयकर विभागास दिनांक ०७.०४.२०२५ च्या अगोदर भरणा करण्यात यावी.

सदर परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

सदर परिपत्रक <https://esevarth.mahagenco.in> या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सोबत: वरीलप्रमाणे


(डॉ. नितीन वाघ)
कार्यकारी संचालक (मासं)

प्रत सविनय सादर :

संचालक (वित्त), महानिर्मिती, सांघिक कार्यालय, प्रकाशगड, बांद्रा, मुंबई-५१.

प्रत सन्नेह रवाना :

कार्यकारी संचालक (मातं), महानिर्मिती, सांघिक कार्यालय, धारावी, मुंबई-१९.

प्रत रवाना :

मुख्य महाव्यवस्थापक (वित्त/लेखा), महानिर्मिती, सांघिक कार्यालय, प्रकाशगड, बांद्रा, मुंबई-५१.

प्रति,

सर्व क्षेत्रिय कार्यालय/विद्युत केंद्र - विभाग प्रमुख, महानिर्मिती.

----- यांना कळविण्यात येते की, सदरील परिपत्रकाच्या अनुषंगाने मानव संसाधन विभाग प्रमुखाकडून योग्य ती कार्यवाही वेळेवर करून घेण्यात यावी.

महाराष्ट्र शासन उपक्रम (CIN : U40100MH2005SGC153648)

एस्ट्रेला बॅटरीज विस्तारीत इमारत, धारावी रोड, माटुंगा, मुंबई - ४०० ०१९.

दुरध्वनी ०२२-६९४२५००० website: www.mahagenco.in Email ID: apocclaims@mahagenco.in.

क्र. महानिर्मिती/Perquisites Tax/२४-२५/मास-देयके/

No 04260

दिनांक:

25 APR 2024

परिपत्रक

विषय : महानिर्मिती कंपनीची सदनिका/ निवासस्थान पुरविण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून (Perquisites & Bifurcation) आयकर कपातीबाबत.

संदर्भ: १) महानिर्मिती कंपनीचे परिपत्रक क्र./Perquisites Tax/२३-२४/मास-देयके/०३४७८ दि.

०२.०४.२०२४

२) आयकर विभागाचे Notification No. ६५/२०२३ dated १८.०८.२०२३

उपरोक्त संदर्भित विषयान्वये सर्व क्षेत्रीय औष्णिक, जल व वायु विद्युत केंद्र कार्यालयांना कळविण्यात येत आहे की, आयकर विभागाच्या सूचनेप्रमाणे (Notification) ज्या अधिकारी/ कर्मचारी यांना महानिर्मिती कंपनीची सदनिका/निवासस्थान पुरविण्यात आलेले आहे, अशा अधिकारी/ कर्मचारी यांच्या वेतनावर आयकर अधिनियम १९६१ ला नियम क्र. १७ अन्वये आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी (Perquisites) आयकर परिगणना करण्याकरीता शहरानुसार (City) सुधारीत दर म्हणजे १०%, ७.५% आणि ५% प्रमाणे घोषित केलेले आहेत.

त्याअन्वये, ज्या अधिकारी/ कर्मचारी यांना महानिर्मिती कंपनीची सदनिका/निवासस्थान पुरविण्यात आलेले आहे, अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनावर आयकर (Perquisites) गणना करण्याकरीता गणनापत्रक (Annexure) सोबत जोडले आहे. त्या गणनापत्रका (Annexure) नुसार आर्थिक वर्ष २०२४-२०२५ पासून (Perquisites) आयकर गणना करण्यासंबंधी उचित कार्यवाही करण्यात यावी.

सदर परिपत्रक <https://esevarth.mahagenco.in> या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सोबत: वरीलप्रमाणे



(डॉ. धनंजय सावळकर)
कार्यकारी संचालक (मास)

प्रत सविनय सादर :

संचालक (वित्त), महानिर्मिती, सांघिक कार्यालय, प्रकाशगड, बांद्रा, मुंबई-५१.

प्रत सस्नेह रवाना :

कार्यकारी संचालक (मातं), महानिर्मिती, सांघिक कार्यालय, धारावी, मुंबई-१९.

प्रत रवाना :

मुख्य महाव्यवस्थापक (वित्त), महानिर्मिती, सांघिक कार्यालय, प्रकाशगड, बांद्रा, मुंबई-५१.

प्रति,

सर्व क्षेत्रीय कार्यालय/विद्युत केंद्र - विभाग प्रमुख, महानिर्मिती.

----- यांना कळविण्यात येते की, सदरील परिपत्रकाच्या अनुषंगाने मानव संसाधन विभाग प्रमुखाकडून योग्य ती कार्यवाही वेळेवर करून घेण्यात यावी.

Value of perquisites as per section 17 Sub Clause (1) of Income Tax Act 1961 as details given below.

- a) Total Income as per Form No. 16 Part "B" (Annexure) of Sr. No. 3 for balance amt of Rs. 418513/- @ of applicable perquisites (i.e.10%, 7.5% or 5%) (-) Quarter rent = Value of perquisites under section 17(2) and add a Form No. 16 Part "B" of col. No. 1(b). The population area wise percentage is already informed vides Letter No. CE/BTPS/HR/875 dtd. 28.01.2014 Copy enclosed.

Example:

Part "B" Sr. No. 3

Balance	Rs. 418513	418513	418513
Percentage	X 10%	X 7.5%	X 5%
Total Amt.	41851	31388	20926
Quarter Rent (80X12)	(-) 960	(-) 960	(-) 960
Value of Perquisite Rs.	40891	30428	19966

(Note: If the employee occupied the Quarter for less than 12 months the value of perquisite calculated in prorate basis.)

- b) Value of perquisites calculation of Taxable perquisites as per Section 17(2) of Income Tax Act 1961 for interest free Loan/ Loan at concessional rate of interest for Computer Advance (Concessional Loans) and Scooter Advance (Concessional Loans). The SBI interest rate as on 01.04.2013 is 14.7% and formula as under:

Sr. No.	Months	Balance as on last day of the month	EMI	Value of Perquisite
				Balance Amt X 14.70/1200 = Per. Of Value
1	April 2015	22500	1125	275.63
2	May 2015	21375	1125	261.84
3	June 2015	20250	1125	248.06
4	July 2015	19125	1125	234.28
5	August 2015	18000	1125	220.50
6	September 2015	16875	1125	206.72
7	October 2015	15750	1125	192.94
8	November 2015	14625	1125	179.16
9	December 2015	13500	1125	165.38
10	January 2016	12375	1125	151.59
11	February 2016	11250	1125	137.81
12	March 2016	10125	1125	124.03
Total		195750		2397.94

$$195750 \times \frac{14.70}{100} \times \frac{1}{12} = 2397.94$$

Considering the above provision the perquisite tax for following locations will be as under.

Sr. No.	Location code	Location	Rate of Perquisite
1	951	H.O. Mumbai	10% of Salary
2	170	GTPS Uran	5% of Salary
3	143	Small HPS Nasik	5% of Salary
4	140	HPS Pohali	5% of Salary
5	142	Mini HPC Pune	10% of Salary
6	145	HPS Tillari	5% of Salary
7	150	HPS Vaitarna	5% of Salary
8	155	HPS Veer Bhatgar	5% of Salary
9	156	HPS Panshet	5% of Salary
10	160	HPS Yeldari	5% of Salary
11	165	Bhira Tailrac PS	5% of Salary
12	151	HPS Ghatghar	5% of Salary
13	222	Paras Expn Project	5% of Salary
14	226	Khaperkheda TPS Expn.Project	5% of Salary
15	227	Bhusawal TPS Expn.Project	5% of Salary
16	233	Koradi Project	5% of Salary
17	234	Chandrapur Project	5% of Salary
18	235	Gen.Const.Koradi	5% of Salary
19	240	Gen.Civil-II Koradi	5% of Salary
20	250	Chandrapur Civil Con.Circle	5% of Salary
21	260	Civil Con.Circle Khaperkheda	5% of Salary
22	265	Civil Con.Circle Bhusawal	5% of Salary
23	270	Civil Con.Circle Bhusawal	5% of Salary
24	280	Civil Con.Circle Parli	5% of Salary
25	970	Coal Procurement Unit Nagpur	10% of Salary
26	105	TPS Bhusawal	5% of Salary
27	110	TPS Chandrapur	5% of Salary
28	120	TPS Koradi	5% of Salary
29	125	TPS Nasik	5% of Salary
30	130	TPS Paras	5% of Salary
31	135	TPS Parali-V	5% of Salary
32	136	TPS Khaperkheda	5% of Salary